Regd Off: E/109, Crystal Plaza, Opp. Infinity Mall, New Link Road, Andheri (West), Mumbai - 400053

Website: www.tilakfinance.com

Date: 20th June, 2020

To, The Department of Corporate Services, Bombay Stock Exchange Limited Ground Floor, P.J. Towers, Dalal Street Fort, Mumbai-400001

Ref.: Scrip Code — 503663

Sub: Submission of Newspaper cutting for Intimation of Board Meeting for the Audited Financial Results of the Company for the Year and Quarter ended March 31, 2020.

Dear Sir(s),

Please find enclosed herewith Newspaper cutting of Regulation 47(1) (a) as per SEBI (LODR) Regulation, 2015 for Intimation of Board Meeting for approval of Audited Financial Results of the Company for the Year and Quarter ended March 31, 2020 has published in Mumbai Lakshdeep (Marathi Daily) and Financial Express (English daily) on 19.06.2020.

This is for your information & record. Kindly acknowledge receipt of the same.

Thanking You,

Yours Faithfully, For Tilak Ventures Limited

Sd/-GirrajKishor Agrawal Director DIN: 00290959 **FINANCIAL EXPRESS**

PRESS TRUST OF INDIA New Delhi, June 18

THE VALUE OF exempted income, like interest on PPF, savings bank account and loans given to family/friends, will be included along with taxable supplies while calculating the threshold limit for obtaining GST registration, the Authority for Advance Ruling (AAR) has said.

Under the Goods and Services Tax law, businesses and individuals are required to obtain GST registration if their aggregate turnover is ₹20 lakh or more.

An individual, not engaged in any business, had filed an application before the Gujarat bench of AAR asking whether interest received from savings bank, PPF and loans and ad-

vances to family would be considered for the purpose of calculating threshold limit of ₹20 lakh for registration under GST

The individual, in his application, had disclosed that his total receipts in 2018-19 fiscal were about ₹20.12 lakh, including rent receipt of ₹9.84 lakh, while the remaining was interest on bank, PPF deposits and from personal loans extended to friends/family. The AAR, while ruling that

Govt mulls raising minimum

interest income would be included for calculating registration threshold, said that the applicant is required to consider the value of both taxable supply i.e. "renting of immovable property" and exempted supply of service provided by way of extending deposits, loans or advances for which he earned interest income, to arrive at "aggregate turnover" to determine the threshold limit for the purpose of obtaining registration under the GST Act. "We conclude that the ap-

plicant is required to aggregate the value of exempted interest income earned by way of ex-

tending deposits in PPF & bank savings accounts and loans and advances given family/friends along with the value of the taxable supply i.e.,

FE BUREAU

₹75.79/litre.

New Delhi, June 18

RETAIL PRICE OF diesel in

Delhi crossed ₹76/litre mark

for the first time in history,

mainly on the hefty taxes re-

cently imposed by the Union

and state governments. Diesel in Delhi cost ₹76.43/litre on

all-time high of

Retail rates of auto fuels

have been raised for the 12th

day in a row as state-run oil-

marketing companies (OMCs)

revive their marketing mar-

gins. Petrol, on Wednesday,

cost ₹77.81/litre in the na-

tional capital still lower than

its highest of ₹84/litre on Oc-

tober 4, 2018. Prices are high

even though current rate of

\$38.4/barrel for Indian basket

of crude is less than half of Oc-

No.

renting of immovable property, for the purpose of calculating the threshold limit of ₹20 Lakh for obtaining registration under GST law," the AAR said.

AMRG & Associates Senior Partner Rajat Mohan said this ruling may lead to homemakers, retired persons and freelancers taking GST registration. "The authority failed to distinguish between earnings made in the individual capacity and in the business capacity," Mohan added.

selling price of sugar PRESS TRUST OF INDIA

New Delhi, June 18

THE GOVERNMENT IS considering a proposal to increase the minimum selling price (MSP) of sugar from ₹31 per kg in order to help millers clear cane dues of about ₹22,000 crore to farmers, food secretary Sudhanshu Pandey said on Thursday.

He said the measures being taken by the government will ensure early clearance of substantial cane arrears to farmers.

"We have received views from state governments on the matter. Even Niti Aayog has recommended a hike. We are looking into the matter. We will take a balanced approach in the interest of both farmers and consumers," Pandey told reporters.

But the official did not say by how much the MSP will be increased.

However, a task force constituted by Niti Aayog on sugarcane and sugar industry has recommended

one-time increase of ₹2 per kg.

and remunera-

tive price (FRP)

of sugarcane by

₹10 a quintal

to ₹285 for

2020-21.

Tel: 044 - 44676767 Fax: 044 - 40676161 The increase is also likely be-Please take note that a meeting of the cause the Com-Board of Directors of the Company will be held on Friday, 26th June, 2020 to mission for consider inter alia, take on record and Agricultural approve the Audited Standalone and Costs Consolidated Financial Results for the Prices has recquarter and financial year ended ommended 31" March, 2020. raising the fair

For Sun TV Network Limited R. Ravi Place: Chennai Date: 17.06.2020 Company Secretary

SUN TV NETWORK LIMITED

Regd. Office: Murasoli Maran Towers, 73, MRC Naga

Main Road, MRC Nagar, Chennai - 600 028

PRISMX GLOBAL VENTURES LIMITED

FORMERLY KNOWN AS GROMO TRADE CIN: L74110MH1973PLC016243 R/O: 412, Solaris, Hubtown Sai Wadi Andheri (East), Mumbai

INTEL NO: 9136993917/18 EMAIL ID: infogromo@gmail.com Website: www.gromotrade.com Notice is hereby given that pursuant to Regulation 29 (1) (a) read with regulation 47 of the SEBI (Listing

Regulation 2015, Meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Thursday 25th June, 2020 at 06:00 P.M at the Registered Office of the Company at 412, Solaris, Hubtown Sai Wadi Andheri (East), Mumbai, Maharashtra Audited Financial Result of the Company for the Year and Quarter ended March 31, 2020 and othe

Company at www.gromotrade.com as well as or the website of the Bombay Stock Exchange at For Prismx Global Ventures Gimited

This information is available on the website of the

(formerly known as Gromo Trade & Consultancy Limited) Date: 17.06.2020

Tejas Hingu Place: Mumbai

Date : 18th June, 2020

Place: Mumbai



IRB Infrastructure Developers, which has secured the Mumbai-Pune Expressway toll

Maharashtra State Road Development Corporation as its first instalment for the rights.

Virendra D Mhaiskar, chairman and managing director of IRB Infrastructure Developers,

development minister Eknath Shinde and chief secretary Ajoy Mehta were also present

In a first in Delhi, retail price of

diesel crosses ₹76/litre-mark

recovery contract, on Thursday handed over a cheque of ₹6,500 crore to the

Uddhav Thackeray took part in the event via video conference. State urban

handed over the cheque to deputy chief minister Ajit Pawar, while chief minister

Thursday, a day after it rose to tober 2018 levels.

PARTICULARS

Total Income from operations (net)

(before Tax and Exceptional items)

Net Profit / (Loss) for the period before tax

Total Comprehensive Income for the period [Comprising

Paid-up equity share capital (Rs.6/- per equity share)

Basic (In Rupees) (Face Value of Rupees 6/- each)

Basic (In Rupees) (Face Value of Rupees 6/- each)

Diluted (In Rupees) (Face Value of Rupees 6/- each)

Diluted (In Rupees) (Face Value of Rupees 6/- each)

Earnings per share (before extraordinary items)

Earnings per share (after extraordinary items)

website at www.welspunspecialty.com

Profit / (Loss) for the period (after tax) and Other

Earnings per share (before extraordinary items)

Earnings per share (after extraordinary items)

Net Profit/(Loss) for the period after tax

Comprehensive Income (after tax)]

Net Profit/(Loss) for the period

(after Exceptional items)

(after Exceptional items)

(not annualised)

(not annualised)

(not annualised)

Toll operation

Auto fuel rates have been rising continuously since June 6, when diesel and petrol were priced ₹69.39/litre and ₹71.26/litre, respectively. Analysts pointed that prices will likely rise further if OMCs want to maintain their marketing margins to Q4FY20 levels as global crude rates gradually revive.

Union and state government taxes comprise the highest proportion of retail petroldiesel rates. Of the retail diesel

rates, excise duty comprise about 42% and state VAT another 23%. The base price of diesel charged by OMCs had increased to ₹22.93 on June 16 from ₹18.49 on June 1.

ICICI Securities had pointed that net marketing margin of OMCs had slipped into the red at minus ₹1.28/litre on June 6, and has surged to comfortable levels due to retail price hikes. The marketing margins of

the OMCs had taken a hit after prices remained unchanged for about a month to accommodate the sharp ₹10-13/litre rise in central government's auto fuel taxes in early May. Diesel prices are high also

because the Delhi government, taking a cue from the Centre, had increased the value added tax on diesel to 30% from the previous rate of 16.8%.

(Erstwhile RMG Alloy Steel Limited) , GIDC Industrial Estate, Valia Road, Jhagadia, Dist. Bharuch, Gujarat-393110

Quarter Ended

Un-Audited

6,333

(3,090)

(3,090)

(3,090)

(3,103)

29,314

(0.77)

(0.77)

(0.77)

(0.77)

31.03.2020 | 31.12.2019 | 31.03.2019 | 31.03.2020 | 31.03.2019

Un-Audited

7,995

(694)

(694)

(694)

(839)

20,802

(0.28)

(0.28)

(0.28)

(0.28)

WELSPUN SPECIALTY SOLUTIONS LIMITED

Website: www.welspunspecialty.com, Email ID: companysecretary_wssl@welspun.com

CIN: L27100GJ1980PLC020358

EXTRACT OF STATEMENT OF STANDALONE AUDITED FINANCIAL RESULTS

FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH 2020

Un-Audited

5.865

(3,164)

(3,164)

(3,154)

29,341

(0.76)

(0.76)

The above is an extract of the detailed format of Financial Results for Quarter and Year ended 31st March 2020 filed with stock

exchanges under regulation 33 of the SEBI (Listing and other Disclosure Requirement) Regulations, 2015. The Full format of the

aforesaid Audited Financial Results is available on the Stock Exchange website of BSE at www.bseindia.com and company

Average time to probe trade disputes reduced to 234 days

PRESS TRUST OF INDIA New Delhi, June 18

STEPS SUCH AS online filing of applications have helped in significantly reducing the average time for completing investigations by the commerce ministry's arm DGTR to 234 days in 2019-20, an official said.

The Directorate General of Trade Remedies (DGTR) is the investigation arm of the ministry which deals with antidumping duty, safeguard duty, and countervailing duty. These duties are trade remedy measures, provided under the World Trade Organisation (WTO) to its member countries. They are used to provide a

level-playing field to domestic industry in case of dumping of goods, significant increase in imports and subsidised imports.

"There is a significant improvement in the efficiency and efficacy of the directorate to provide expeditious relief to domestic industry. The average time to complete investigation has reduced significantly to 234 days in 2019-20 from 281 days during 2018-19 and more than 400 days in previous years," the official said.

The average time to initiate an anti-dumping investigation has brought down

from 43 days in 2018-19 to 33 days in

The DGTR has also initiated as many as 63 trade remedy probes during

2019-20.

2019-20 fiscal as against 29 in 2018 19. "All possible

avenues to provide relief to domestic

(Rs. In Lacs)

Audited

44,470

(4,963)

(2,014)

(2,014)

(2,149)

20,802

(0.88)

(0.88)

(0.88)

(0.88)

Year Ended

Audited

30,000

(9,194)

(8,137)

(8,137)

(8,007)

29,341

(1.99)

(1.99)

(1.99)

(1.99)

For and on behalf of Board

The Directorate General of Trade Remedies is the investigation arm of the commerce ministry which deals with anti-dumping duty, safeguard duty, and

countervailing duty

industry was explored such as bilateral safeguard investigations, and safeguard quantitative restrictions in the investigations. Many anti-subsidy investigations are also being conducted or have been fi-

TILAK VENTURES LIMITED

Regd. Off: E-109, Crystal Plaza, Opp. Infinity Mall, New Link Road, Andheri (West), Mumbai -53 Tel No: 022-61522222/34 Email Id: tilakfin@gmail.com Website: www.tilakfinance.com NOTICE Notice is hereby given that pursuant to

Regulation 29 (1) (a) read with 47 of the SEBI

Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation 2015, a Meeting of he Board of Directors of the Company is scheduled to be held on Friday, 26th June, 2020. at 6:00 P.M., inter-alia to consider and pprove Audited Financial Result of the company for the Year and Quarter ended March 31, 2020 and other Businesses his information is available on the website

of the Company at www.tilakfinance.com as well as on the website of the Bombay Stock Exchange at www.bseindia.com

nalised," the official added. Further to promote inclusive approach towards policy making, several stakeholder consultations are being held with industry members and trade remedy experts for

further improvement in practices by imbibing best global practices. The official said that "an online portal was developed to enable the domestic industry to file applications electronically for seeking trade remedial relief and other stakehold

AXON VENTURES LIMITED

CIN: L65999MH1982PLC027945 Read, Off: E-109, Crystal Plaza, Opp. Infinti Mall, New Link Road, Andheri (W) Mumbai-53 Tel No.: 9152096143 I Email Id: axoninfotechltd@gmail.com Website: www.axoninfotech.in

ers to file their responses".

Notice is hereby given that pursuant to Regulation 29 (1) (a) read with 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation 2015, Meeting of the Board of Directors o the Company is scheduled to be held on Thursday, 25th June, 2020 at 02:00 P.M., inter-alia to consider and approv Audited Financial Result of the Compan for the Year and Quarter ended March 31, 2020 and other Businesses

the website of the Company www.axoninfotech.in as well as on the website of the Bombay Stock Exchange at www.bseindia.com.

For Axon Ventures Limited

Girraj Kishor Agrawal Date: 17/06/2020 Director

CIN - U65921DL2010PLC199469 Phone No. 0124-4762555 Website: www.shubham.co Registered Office: D-305, Ground Floor, Sarvodaya Enclave, New Delhi-110017 STATEMENT OF FINANCIAL RESULTS FOR THE HALF YEAR AND YEAR ENDED 31 MARCH 2020

S.No.	Particulars	Half Year Ended		Year Ended		
		31.03.2020	31.03.2019	31.03.2020		
		(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)	
1.	Total Income from Operations	14,959.81	11,550.93	27,953.59	'	
2.	Net Profit before tax	1,817.83	619.03	4,564.60	2,101.82	
3.	Net Profit after tax	1,503.22	522.84	3,461.44	1,560.83	
4.	Total Comprehensive Income	1,489.63	537.40	3,423.60	1,566.32	
	[Comprising Profit (after tax) and Other					
	Comprehensive Income (after tax)]					
5	Paid up Equity Share Capital	94.37	94.37	94.37	94.37	
6.	Reserve (excluding Revaluation Reserve)	45,597.04	41,827.45	45,597.04	41,827.45	
7.	Net Worth	46,141.44	42,371.85	46,141.44	42,371.85	
8.	Outstanding Debt*	1,28,479.11	89,671.66	1,28,479.11	89,671.66	
9.	Debt Equity Ratio	2.78	2.12	2.78	2.12	
10.	Earnings Per Share (of Rs.10/- Each)					
	(a) Basic :	27.61	9.60	63.58	28.67	
	(b) Diluted:	27.52	9.54	63.36	28.44	
11.	Debt Service Coverage Ratio	0.37	0.39	0.43	0.39	
12.	Interest Service Coverage Ratio	1.28	1.12	1.38	1.22	
* outstanding debts includes accrued interest as on date but exclude the short term horrowing facilities						

(a) The above is an extract of the detailed format of half year and annual financial results filed with the Bombay Stock Exchange

the Company (www.shubham.co)

PLACE: DELHI

RELIGARE

(b) For the items referred in sub-clauses (a), (b), (d) and (e) of the Regulation 52 (4) of the Regulations, the pertinent disclosures have been made to the BSE and can be accessed on http://www.bseindia.com (c) The Company has adopted Indian Accounting Standards (Ind AS) notified under section 133 of the Companies Act 2013 (the Act') read with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 from April 1, 2019 and effective date of the transition is April 1, 2018. Such transition has been carried out from the erstwhile Accounting Standards under the Act, read with relevan

BSE') under Regulation 52 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015 ("the Regulations"

The full format of the results are available on the websites of the Bombay Stock Exchange (www.bseindia.com) and

rules issued there under and guidelines issued by Reserve Bank of India ('RBI') (collectively referred as "the previous GAAP" Accordingly, the impact of transition has been recorded in the opening reserves as at April 1, 2018

The corresponding period figures presented in these results have been prepared on the basis of the previously published results under previous GAAP for the relevant periods duly re-stated to Ind AS. These Ind AS adjustments have not been reviewed by the statutory auditors. However, the management has exercised necessary due diligence to ensure that the financial results provide a true and fair view of the Company's affairs. (d) The figures for the half year ended 31 March 2020 and 31 March 2019 as reported in these financial results are the

balancing figures between audited figures in respect of the full financial year respectively.

CIN: L74899DL1984PLC146935 Regd. Office: 1st Floor, P-14, 45/90, P-Block, Connaught Place, New Delhi -110001

For and on behalf of the Board of Directors of SHUBHUM HOUSING DEVELOPMENT FINANCE COMPANY LIMITED

(SANJAY CHATURVEDI) DIRECTOR

DATE: JUNE 17, 2020 DIN: 01636432 RELIGARE ENTERPRISES LIMITED

Phone: +91-11-40021400 | Fax No. : +91-11-40021401 Website: www.religare.com | email: investorservices@religare.com POSTAL BALLOT NOTICE TO MEMBERS & **UPDATION OF EMAIL ADDRESSES OF SHAREHOLDERS**

Members are hereby informed that pursuant to the provisions of Section 110 of the Companies Act, 2013 read with Rule 22 of Companies (Management and Administration) Rules, 2014 & Secretarial Standard - II issued by the Institute of Company Secretaries of India on General Meetings and in terms of the General Circular

No.14/2020 dated 8th April 2020 and General Circular No.17/2020 dated 13th April 2020 read with General Circular No. 22/2020 dated 15th June 2020 issued by the Ministry of Corporate Affairs (the "MCA Circulars"). the Company is initiating the Postal Ballot for obtaining the approval of the Shareholders in relation to the below Re-classification of Promoters and Promoter Group into Public shareholder category

In compliance with the requirements of the MCA Circulars, the hard copy of Postal Ballot Notice and pre-paid business reply envelope will not be sent to the shareholders for this Postal Ballot and shareholders are required to communicate their assent or dissent through the remote e-voting system only. The Company will send Postal Ballot Notice by email to all its shareholders on Tuesday, June 23, 2020 whose

names appear on the Register of Members/list of Beneficial Owners as received from the Depositories. National Securities Depository Limited ("NSDL") / Central Depository Services (India) Limited ("CDSL") on Friday, June 19, 2020 (hereinafter called as "Cut-off Date") and who have registered their email addresses with the Company or depository / depository participants and the communication of assent / dissent of the members will only take place through the remote e-voting system. For this purpose, the Company has entered into an arrangement with KFin Technologies Private Limited ("KFintech") for facilitating remote e-voting to enable the shareholders to cast their votes electronically instead of physical mode. E-voting will commence from Wednesday, June 24, 2020 (9.00 A.M. IST) to Thursday, July 23, 2020 (5.00 P.M. IST) and e-voting shall not be allowed beyond the said date and time. The Postal Ballot Notice will also be placed on the website of the Company i.e. www.religare.com and also on the website of the KFintech i.e. https://evoting.karvy.com

Therefore, those shareholders who have not yet registered their email address are requested to get their email addresses registered, in respect of electronic holdings with the Depository through the concerned Depository Participants (i.e. NSDL & CDSL) and in respect of physical holdings with the Company's Registrar and Share Transfer Agent, KFin Technologies Private Limited, Selenium, Tower B, Plot 31 & 32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Hyderabad-500032. The Company will be able to send all future communications including but not limited to Annual Reports etc. also on said email addresses. In light of the MCA Circulars, shareholders who have not registered their email address and in consequence could

not receive the e-voting notice may temporarily get their email registered with the Company's Registrar and Share Transfer Agent, KFin Technologies Private Limited, by clicking the link: https://karisma.kfintech.com/emailreg and following the registration process as guided thereafter and mentioned herein below: **Electronic folios**

(a). Visit the link https://karisma.kfintech.com/emailreg(b). Select the company name (c). Shareholder to enter DPID-CLID / Folio No. and PAN No. (d). Shareholder to enter the email id and Mobile No. (e). System check the authenticity of the client id and PAN and send the different OTPs to Mobile and Email to Validate. (f). Shareholder to enter the OTPs received by SMS and Email to complete the validation process. (OTPs will be valid for 5 min. only). (g). System confirms the email id for the limited purpose of serviced postal ballot notice. (h). System will send the notice & procedure for e-voting to the email given by shareholder

(a). Visit the link https://karisma.kfintech.com/emailreg (b). Select company name (c). Shareholder to enter physical Folio No and PAN No. (d). If PAN No is not available in the records, shareholder to enter one of the Certificate No. (e). Shareholder to enter the email id and Mobile No. (f). System check the authenticity of the Folio No. and PAN/Certificate No and send the different OTPs to Mobile and Email to Validate. (g). Shareholder to enter the OTPs received by SMS and Email to complete the validation process. (OTPs will be valid for 5 min. only). (h). If PAN is not available, system will prompt to upload the duly signed scan copy of the PAN. (I). System confirm the registration of email id. (i). System will send the notice & procedure for e-voting to the "email "given by

shareholder. Post successful registration of the email, the shareholder would get soft copy of the notice and the procedure for evoting along with the User ID and the Password to enable e-voting for this Postal Ballot. In case of any queries, shareholder may write to einward.ris@kfintech.com.

Those shareholders who have already registered their email address are requested to keep their email addresses validated with their Depository Participants / the Company's Registrar and Share Transfer Agent, KFintech to enable servicing of notices / documents / Annual Reports electronically to their email address.

Any member who have any query/grievances connected with the postal ballot / e-voting can contact Mr. S V Raju - Corporate Registry, KFin Technologies Private Limited, Selenium Tower B, Plot 31-32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Hyderabad - 500032 at +91 040 67162222 or at 1800 345 4001 (Toll Free) or email at einward.ris@karvy.com. By Order of the Board of Directors

> For Religare Enterprises Limited Reena Jayara

Bandhan Bank

Regional Office: Netaji Marg. Nr. Mithakhali Six Roads, Ellisbridge, Ahmedabad-6. Phone: +91-79-26421671-75

SYMBOLIC POSSESSION NOTICE

NOTICE is hereby given under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and exercise of powers conferred under section 13(12) read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, the Authorized Officer issued demand notice to the borrowers on the date mentioned against the account stated hereinafter calling upon them to repay the amount within 60 days from the date of receipt of said notice. The borrower, having failed to repay the amount notice is hereby given to the borrower and the public in general, that the undersigned has taken symbolic possession of the property described herein below which in exercise of the powers conferred on him under Sub-section (4) of Section 13 of the said Act read with Rule 8 of the said Rules on the date mentioned against the loan account.

The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealing with the property will be subject to the charge of the Bank for the for the amounts, interest, costs and charges thereon.

The borrower's attention is invited to the provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured asset. Name of borrowers & Description of the property Date of Outstanding Amt

Loan Account No.	mortgaged (Secured Asset)	Demand Notice	Symbolic Possession Notice	as on Date of Demand Notice
Mr. Alihusen Ibrahimbhai Tarvadi Mr. Aliasgar Ibrahimbhai Tarvadi Mrs. Jumamaben Alihusenbhai Tarvadi Loan A/c No. 209/3650, 3652, 3653	All that part & parcel of property situated at R.S. No. 54/Part of Final Plot, Sub Plot No. 11 to 14/8, C-57, Ashapura Nagar, Than Road, Chotila, Surendranagar, Gujarat - 363520 admeasuring about 874 sq. ft. and bounded by: North: Road East: Asset of SBPL 11 to 14/9 West: Asset of SBPL 11 to 14/7 South: Plot No. 7 to 10	23.12.2019	15.06.2020	Rs.15,53,505.46

Place : Surendranagar Date: 19/06/2020

Bandhan Bank Limited

Authorized Officer

Place: New Delhi

Date : June 19, 2020

Company Secretary

financialexp

ant Ratnaparkhi, ED, Association of State Road Transport Undertakings (ASRTU), just the top 20 STUs have

posted a loss

of ₹6,468.35

crore and this

According

to Vinod Vas-

FE BUREAU

Pune, June 18

STATE TRANSPORT UN-

DERTAKINGS (STUs)

have suffered losses dur-

ing the lockdown period.

Many of these entities

even before the lock-

down and their losses

will only mount further.

does not include the revenue losses suffered during the lost two months. These are just fixed cost losses during lockdown and it will be the last straw for STUs, he said. Post-lockdwon, passengers are not willing to go by public transport and lot of effort would be needed to convince people that it was safe to take public transport, Ratnaparkhi said.

There are 71 STUs in the country with 13 STUs operating as companies and seven operating as municipal undertakings. They collectively own 1,50,000 buses, including hired buses from private operators and carry 6.8 crore passen-

State transport

undertakings'

losses mount

gers per day. During the pandemic, the state governments contributed limited funds to STUs for payment of salaries to employees and other essential expenditure. But further support from were already loss making both state and central government would be

required to sustain services, Ratnaparkhi The top 20 STUs said. have posted a

To tide loss of ₹6,468.35 over this crore and this crisis and does not include mitigate the revenue the losses, **ASTRU** has losses suffered drawn up during the lost an action two months plan to

> their operations, Ratnaparkhi said. These include conversion and use of STU's buses for goods transport, rationalization of routes, restructure schedules, allocation of routes on royalty and procurement of spares through a centralized procurement system. STUs would need to explore other modes of revenue generation includinfrastructure ing

sustain

Adopting financial austerity measures, reviewing and restructuring organizational structures and holding of the additional expenditure barring essential expenditure are among the measures they could be working on.

development.

नुकसानग्रस्तांना पालकमंत्र्यांच्या हस्ते मदतीचे धनादेश सुपूर्द

रायगड जिल्ह्यात निसर्ग चकीवादळाम ुळे जिल्ह्यात गावोगावी मोठ्या प्रमाणावर नागरिकांच्या मालम त्तेचे, फळबागांचे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्तांना सरकारकडून आर्थिक मदत जाहीर करण्यात आली होती. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पालकमंत्री आदिती तटकरे यांनी पाहणी दौरा केला होता. तसेच विरा-ेधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही पाहणी दौरा करून मख्यमंर्त्यांना पत्रही सादर केले होते.३ जून रोजीच्या शेतकरी, चकीवादळात बागायतदार तसेच सामान्य नुकसान नागरिकांचे मोठे **झाले आहे. नुकसान झाले**ल्या रोहा तालुक्यातील ऐनघर ग्राम पंचायतीतील नुकसानग्रस्तांना १ लाख ३५ हजार रूपयांचे म दतीचे तसेच रोहा तालुक्यातील नागोठणे ग्रामपंचायतीतील नुकसानग्रस्त यशवंत नारायण मढवी - निडी तर्फे नागोठणे या ठिकाणी एकूण ३ लाख ८ हजार ५०० रूपयांचे मदतीचे धनादेश पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हरूते वितरीत करण्यात

ऐनघर ग्रामपंचायतीतील विश्वनाथ नुकसानग्रस्त विनायक गायकवाड-हेदवली १५ हजार रुपये, हिरा दयाराम वारगुडी-खैरवाडी १५ हजार तानाजी गुणाजी रूपये, वारगुडी-खैरवाडी १५ हजार रूपये, लक्ष्मण मोरा शिर्के-ऐनघर १५ हजार रूपये, मंगला कातकरी-सुकेली दिनेश आवाडी १५ हजार रूपये, संगीता गंगाराम बावदाने-स्केली धनगरवाडी १५ हजार रुपये, देवूबाई शंकर बावद-ाने- सुकेली धनगरवाडी १५ हजार रूपये, पार्वती काशिराम शिद- सुकेली गणपतीवाडी १५ हजार रूपये, सुरेश भाग्या वाघमारे-हेदवली मांडवशेत १५ हजार रूपये, असे एकूण १ लाख ३५ हजार रूपयांचे मदतीचे धनादेश पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य किशोर जैन, पंचायत समिती सदस्य संजय भोसले, सभापती सदानंद गायकर, ग्रामपंचायतीचे सरपंच चंद्रकांत तानू शिंदे, उपसरपंच दिनेश धोंडू जाधव व ग्रा.पं.सदस्य अरुण तांडेल, मंगेश साळवी, प्रांताधिकारी डॉ.यशवंत माने, कृषी अधिकारी अशोक महाम ुनी, विस्तार अधिकारी महारुद्ध

जीएसटीपोटी ७५० कोटी

परताव्याची केंद्राकडे मागणी

पणजी , ता.१८ (प्रितिनिधी) : जीएसटी नुकसान भरपाईचा

अडकलेला ७५० कोटींचा निधी गोव्याला देण्यात यावा, अशी म

ागणी केंद्र सरकारकडे केल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी

पत्रकार परिषदेत सागंतिले. काल मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र

मोदी यांच्यासमोवर विविध राज्यांच्या मुख्यमंत्यांनी व्हिडिओ

कॉन्फरन्सद्धारे चर्चा केल्यानंतर ते बोलत होते. २१ राज्यांपैकी काल

७ राज्यांना या चर्चेत सहभागी होता आले. राज्याच्या अर्थव्यवरूथेला

उभारी देण्यासाठी खाण व्यवसाय सुरु होण्याची गरज असल्याचेही

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगितल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.या

कॉन्फरन्स चर्चेद्धारे देशभरातील कोविडची स्थिती व आर्थिक स्थिती

आणि उपक्रम यावर चर्चा करण्यात आली. गोव्यालाही यावेळी

चर्चेत भाग घेण्याची संधी मिळाली. गोव्यासाठी कोविड केअर निधी

देण्याची विनंती यावेळी पंतप्रधानांना केली गेली. त्याचबरोबर

मागील ७ ते ८ महिन्यांचा जीएसटी परतावाही गोव्याला मिळावा.

सुमारे ७५० कोटी रूपये जीएसटी परताव्याच्या स्वस्मात अडकल्याचे

मुख्यमंत्री म्हणाले.गोव्यात औद्योगिक क्षेत्रात पूर्ण क्षमतेने काम सुरु

झाले आहे. औद्योगिक क्षेत्रात १०० टक्के वीज वापर होत आहे.

फार्मा उद्योग व अन्य उद्योग सुरु झाले आहेत. आत्मनिर्भर भारत

योजनेअंतर्गत गोव्याला मदत मिळावी, अशी मागणी करण्यात

आली आहे. अर्थव्यवस्थेला उभारी मिळावी, यासाठी उपक्रम सुरु

होण्याची गरज आहे. गोव्यातील आर्थिक उपक्रमाबाबतही यावेळी

आँनलाईन माध्यमातून शहीद जवानांना

विद्यार्थ्यांनी वाहिली श्रद्धांजली

कल्याण, दि. १८ : भारत आणि चीन या दोन देशांमधील सीमेवर जवानांच्या हाणाम

ारीत भारतमातेचे सुपुत्र काही जवान शहीद झाले. त्यांच्या मृतात्म्यास शांती लाभावी

म्हणून सम्राट अशोक विद्यालयात शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी दोन मिनिटे उभे राहन

तिलक व्हेन्चर्स लिमिटेड

CIN:L65910MH1980PLC023000

नोंदणीकत कार्यालय : ई–१०९, क्रिस्टल प्लाझा

इन्फिनीटी मॉलसमोर, न्यु लिंक रोड, अंधेरी (प.)

मुंबई-४०००५३. दुर:०२२-६१५२२२२२/३४,

ई-मेल:tilakfin@gmail.com

वेबसाईट:www.tilakfinance.com

सूचना

सेक्यरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिं

ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स

२०१५ च्या नियम ४७ सहवाचिता २९(१)(अ) नुसार

पेथे सूचना देण्यात येत आहे की, ३१ मार्च,२०२० रोजी

iपलेल्या वर्ष व तिमाहीकरिता लेखापरिक्षाित वित्तीय

नेष्कर्ष आणि इतर व्यवसाय विचारात घेणे व मान्यत

देणे याकरिता शुक्रवार दि. २६ जून,२०२० रोजी सायं

६.०० वा. कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणा

सदर सूचना कंपनीच्या www.tilakfinance.com

वेबसाईटवर आणि कंपनीचे समभाग जेथे सूचिबध्द

आहेत त्या स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई

लेमिटेडच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध

बनास फायनान्स लिमिटेड

सीआयएन: एल६५९१०एमएच१९८३पीएलसी०३०१४३ नोंदणीकृत कार्यालय: इ-१०९, क्रिस्टल प्लाझा,

न्यु लिंक रोड, अंधेरी (प.), मुंबई-४०००५३.

द्रर.क.: ९१५२०९६१४१

ई-मेल: banasfin@gmail.com

वेबसाईट: www.banasfinance.com

सूचना

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोज

रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम २९(१)(अ

सहवाचिता नियम ४७ नुसार सूचना देण्यात येत आह की, **३१ मार्च,२०२०** रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरीत

कंपनीचे लेखापरीक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे

पनर्विलोकन करणे व मान्यता देणे तसेच इतर व्यवसार

व त्यावरील मर्यादित पुनर्विलोकन अहवाल याकरीत इ–१०९, क्रिस्टल प्लाझा, न्यु लिंक रोड, अंधेरी (प.)

मुंबई–४०००५३ येथे **शुक्रवार, २६ जून, २०२०** रोज

द.२.३०वा. कंपनीच्या संचालक मंडळाची सभा आयोजित

सदर सचना कंपनीच्या www.banasfinance.com

वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजेसच्या

www.bseindia.com वेबसाईटवर प्रसिध्द करण्यात

बनास फायनान्स लिमिटेडकरीत

गिरराज किशोर अग्रवाल

डीआयएन:००२९०९५९

सही/

संचालव

. ग्यात आलेली आहे.

दिनांक: १७.०६.२०२०

तिलक व्हेन्चर्स लिमिटेडकरित

गिरराज किशोर अग्रवाल

संचालक

आहेत

ठेकाण: मुंबई

दिनांक: १७.०६.२०२०

पंतप्रधानांना माहिती देण्यात आली.

ऑनलाइन श्रद्धांजली वाहिली.

फरतडे, सहाय्यक गटविकास अधिकारी पंडीत राठोड, मंडळ अधिकारी दीपक चिपळूणकर आदि उपस्थित होते.

तालुक्यातील नागोठणे ग्रामपंचायत हद्दीतील नुकसानग्रस्त बाळाराम यशवंत मढवी-निडी तर्फे नागोठणे १५ हजार रूपये, गुलाबा गोपाळ म्हात्रे-निडी तर्फे नागोठणे १५ हजार रूपये, एकनाथ कोर्डिबा देवरे-चिकणी १५ हजार रूपये, येस् बबन पवार-चिकणी १ लाख ५८ हजार ५००, परशुराम राणे १५ हजार रूपये, सुरेश बारकू पवार १५ हजार रूपये, सुभाष हरिश्चंद्र जैन १५ हजार रूपये, नामदेव हिरू ताडकर १५ हजार रूपये, अशोक हिरामण पवार-पाटणसई १५ हजार रुपये, धर्मा राघू पवार १५ हजार रूपये देण्यात आले. असे यावेळी जिल्हा परिषद सदस्य किशोर जैन, पं.स.सदस्य संजय भोसले, ग्रामपंचायतीचे सरपंच मिलींद धात्रक सभापती सदानंद गायकर उपभापती शिवराम भाउँ शिंदे, प्रांताधिकारी डॉ.यशवंत माने, कृषी अधिकारी अशोक महाम ्रनी, विस्तार अधिकारी महारुद्र फरतडे, सहाय्यक गटविकास अधिकारी पंडीत राठोड, मंडळ अधिकारी अरुण तांडेल उपस्थित होते.

गिटार वाजवण्याच्या नादात तरुण पडला नाल्यात

कल्याण, दि. १८ (प्रतिनिधी) कल्याण पूर्वेतील लोकग्राम येथील नाल्याशेजारी वर्षीय तरूण गिटार वाजवत असताना नाल्यात पडला. मिळालेल्या माहितीनुसार गिटार वाजवण्याच्या नादात आपला तोल गमावून तरूण नाल्यात पडला आणि बराच वेळ तो त्या नाल्यात अडकून पडला होता. ही बातमी कल्याण डोंबिवली म हानगरपालिकेच्या अग्निशमन दलाला सम जताच अग्निशामक दलाचे संजय सरोदे, विजय पाटील आणि सुरेश गायकर आदी कर्मचार्यांनी तत्काळ घटनारथळी धाव घेऊन त्या तरुणाला शिडीच्या सहाय्याने नाल्यातून सुखरूप बाहेर काढले. बाहेर काढल्यावर या तरुणाला अग्निशम नच्या जवानांनी पाण्याचा फवारा मारत

PUBLIC NOTICE Notice is hereby given that one Arvind P Mehta was the owner of Flat No 101 on 1st

loor of Building "Vijaya Heights" standing on Plot No 407.Rambaug Lane, Matunga Mumbai - 400019 and holder of ten fully paid up shares of Rs. 50/- each numbered from 0: to 10 comprised in Share Certificate No. 01 of Vijava Heights Co-operative housing Society bearing Registration No. MUM/WF-N/HSG/(TC) /9586 /2018-2019/year 2018("said Premises"). The said Arvind P Mehta expired on 02/01/2018 intestate eaving behind him, his wife Manorama and son Nirav as his only legal heirs as per Hindu Succession Act,1956. Vide Release Deed dated 24/12/2019 duly registered at Sr.No BBE1/8108/2019 with Sub-Registrar of Assurances, Mumbai City-1, Mrs.Manorama Mehta has released her proportionate right, title and interest in the said Premises in favour of her son Nirav Mehta, now being the full owner .Nirav Mehta has requested the Society to transfer the 100% interest of the deceased member in his name and has submitted the necessary forms as per Byelaws, Registered Release Deed and

ndemnity Bond for the same. he Society hereby invites claims or objection from the public at large for the transfer of the interest of the deceased ember in the said Premises in the name of Nirav Mehta within 15 days hereof, along with copies of documents to support such aim/objection and addressed to the Secretary, Vijava Heights Co-operative housing Society, Plot No 407,Rambaug Lane, Matunga, Mumbai-400019, failing which the Society shall transfer the said remises to the name of Nirav Mehta.

For Vijaya Heights Co-operative housing Society Ltd

IEL LIMITED

NOTICE

Pursuant to the Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI

Notice is hereby given that the meeting of Board of Directors of the Company

s scheduled to be held on Monday

29th June, 2020 at registered office of the Company to consider and approve

nter alia. Audited Standalone Financials

Results of the Company for the Fourth

Quarter and the Financial Year ended or

This information is also available

on the website of the Company at

www.nanavatigroup.com and on the website of the Stock Exchange where shares of the Company are listed at

Formerly known as Indian Extractions Limite

Priyam S. Jhaver

स्थळ : मुंबई

दिनांक: ०६.०२.२०२०

31st March, 2020.

vww.bseindia.com.

Date: June 18, 2020

(Listing Obligations and Disclos Requirements) Regulations, 20

Chairman/ Secretary

Dated: 18.06.2020

प्रिझ्मक्स ग्लोबल व्हेन्चर्स लिमिटेडकरित (पुर्वीची ग्रोमो ट्रेड ॲण्ड कन्सल्टन्सी लिमिटेड

तेजस हिंग

व्यवस्थापकीय संचालव

टेरास्कोप व्हेन्चर्स लिमिटेड

देनांक: १७.०६.२०२०

प्रिझ्मक्स ग्लोबल व्हेन्चर्स लिमिटेड

(पूर्वीची ग्रोमो ट्रेड ॲण्ड कन्सल्टन्सी लिमिटेड)

सीआयएन:एल७४११०एमएच१९७३पीएलसी०१६२४३

नोंद.कार्या.: ४१२, सोलारिस हबटाऊन, साईवाडी

अंधेरी (पुर्व), मुंबई, महाराष्ट्र-४०००६९. **इनटेल**

क्र.:९१३६९९३९१७/१८

ई-मेल: infogromo@gmail.com

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोज

रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम २९(१)(अ

सहवाचिता नियम ४७ नुसार येथे सूचना देण्यात येत आ

ही, ३१ मार्च,२०२० रोजी संपलेल्या व**र्ष** व तिमाहीकरि

नेखापरिक्षाित वित्तीय निष्कर्ष आणि इतर विषय विचारा

घेणे, पुनर्विलोकन व मान्यता देणे याकरिता गुरूवार वि

२५ जून, २०२० रोजी सायं.६.००वा. कंपनीच्या नोंदणीकृ

कार्यालय–४१२, सोलारिस हबटाऊन, साईवाडी, अंधेर्र (पुर्व), मुंबई, महाराष्ट्र–४०००६९ येथे संचालक मंडळार्च

सदर माहिती कंपनीच्या www.gromotrade.con

वेबसाईटवर आणि मुंबई स्टॉक एक्सचेंजच्य

ww.besindia.com वेबसाईटवर सुद्धा उपलब्ध आहे

वेबसाईट: www.gromotrade.com

(पुर्वीची मोरयो इंडस्ट्रीज लिमिटेड) CIN:L65191MH1988PLC111703 नोंदणीकृत कार्यालय: दुकान क्र.: ५२/ए, १ला मजला, ओम हिरा पन्ना मॉल प्रिमायसेस को-ऑप. सो.लि., ओशिवरा गोलीस स्टेशन मागे, अधेरी (पश्चिम), मुंबई-४०००५३. र::०२२–४९७२६१४९, वेबसाईट:www.moryoindustries.cor ई-मेल: moryoindustries18@gmail.com,

सूचना सेक्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिं मॉब्लिगेशन्स् ॲण्ड डिस्क्लोज्र रिकायरमेंट्स्) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ४७ सहवाचिता २९(१)(अ) नसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३१ मार्च, २०२० रोर्ज संपलेल्या वर्ष व ्तिमाहीकरिता लेखापरिक्षित वित्तीय नेष्कर्ष अहवाल तसेच इतर व्यवसाय विचारात घेणे : स्विकारणे याकरिता **बुधवार, २४ जून,२०२०** रोजी दू.२.० वा. कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय–दुकान क्र.: ५२/ए १ला मजला, ओम हिरा पन्ना मॉल प्रिमायसेस को–ऑप सो.लि., ओशिवरा पोलीस स्टेशन मागे, अंधेरी (पश्चिम) , आराष्ट्राच नागा, अधरा (पारचम मुंबई–४०००५३ येथे कंपनीच्या संचालक मंडळाची स' होणार आहे.

प्रदर सचना कंपनीच्या www.morvoindustries.wordpress.o वेबसाईटवर आणि कंपनीचे समभाग जेथे सूचिबध्द आहेत त्या स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेडच्य www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहेत. टेरास्कोप व्हेन्चर्स लिमिटेडक (पुर्वीची मोरयो इंडस्ट्रीज लिमिटेड)

सही/ ठिकाण: मुंबई प्रसाद बुधक

नोंदणीकृत कार्यालय: ३०५, ३रा मजला,

नोंदणीकृत कार्यालय: ई-१०९, क्रिस्टल प्लाझा इन्फिनीटी मॉल समोर, न्यु लिंक रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई-५३. **दुर**.:९१५२०९६१४०/४१ ई-मेल:rockonfintech123@gmail.com वेबसाईट:www.rockonfintech.com सूचना

रॉकऑन एन्टरप्रायझेस लिमिटेड

मीआयएन:एल६५९२३एमएच१९७६पीएलसी०१९०७:

प्रेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लो रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम २९(१)(अ) नहवाचिता नियम ४७ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३१ मार्च, २०२० रोजी संपलेल्या वर्ष व तिमाहीकरित लेखापरिक्षात वित्तीय निष्कर्ष अहवाल तसेच इतः यवसाय विचारात घेणे व स्विकारणे याकरिता **शनिवार २७ जन.२०२०** रोजी सायं.५.३०वा. कंपनीच्या संचाल नंडळाची सभा होणार आहे

सदर सूचनेत समाविष्ट माहिती कंपनीच्य www.rockonfintech.com वेबसाईटवर आणि मुंबई स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहेत.

रॉकऑन एन्टरप्रायझेस लिमिटेडकरित

डीआयएन:००२९०९५९ दिनांकः १७.०६.२०२०

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the public at large that my client Mr. Pankaj Hanumant Singh is the lawful owner of flat no.002, Wing E - 3, Ravi Smaran 1 - 2 - 3 & 4 CHS Ltd. He had purchased said flat from Smt. Sharda Murlidhar Lakhande in the year 2012. He has reported lost/misplaced the original share certificate bearing no.34, distinctive no. from 331 to 340 which was in the name of Smt. Sharda Murlidhar Lakhande & an application Murlidhar Lakhande & an application has been made by him to the society for issue of duplicate share certificate If anybody having claim and objection for issuance of duplication share (fourteen) days from the publication or this notice in writing ther claimants/objectors claim at my office i.e. Shop No.C/004, Vaibhay Parks, Nr i.e. Shop No.Č/004, Vaibhav Parks, Nr. Deepak Hospital, Mira Bhayandar Road, Mira Road E, Thane – 401107 otherwise all claims will be considered as waived & no claim shall be entertained thereafter copy of this notice has been fixed on Society's Notice Board & objection/claim to be sent to Secretary at society building address.

sent to Secretary at s address. Dated 19th June 2020 Sd/-S.B. KHATRI Advocate High Court Mob. No.8169201050

प्रोएम एन्टरप्रायझेस लिमिटेड CIN:L51900MH1984PLC034867

ज्ष्णा विशाल नगर हौसिंग सोसायटी लि., मार्वे रोंड, मिठ चौकी, मालाड (प.), मुंबई, महाराष्ट्र-४०००६४. दूर.:९१५२०९६१४०/४१ ई−मेल:shreenath.commercialfin@gmail.con

सूचना सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोज रेक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम २९(१)(अ पहवाचिता नियम ४७ नुसार येथे सूचना देण्यात ये आहे की, ३१ मार्च, २०२० रोजी संपलेल्या वर्ष ामाहीकरिता लेखापरिक्षाित वित्तीय निष्कर्ष अहवा ासेच इतर व्यवसाय विचारात घेणे व स्विकाः

वेबसाईट:www.shreenathcommercial.con

प्राकरिता **बुधवार, २४ जून,२०२०** रोजी सायं.६.००व कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे. www.shreenathcommercial.com वेबसाईटवर आणि मृंबई स्टॉक एक्सचेंजच्य www.besindia.com वेबसाईटवर सुद्धा उपल

प्रोएम एन्टरप्रायझेस लिमिटेडकरित सही/

गिरराज किशोर अग्रवा देनांक: १७.०६.२०२० डीआयएन: ००२९०९५९

ARIES AGRO LIMITED

Registered Office, Aries House, Plot No. 24 Deonar, Govandi (East), Mumbai - 400 043 Website: www.ariesagro.com Email ID: investorrelations@ariesagro.co (CIN No.-L99999MH1969PLC014465)

NOTICE

Pursuant to the provisions of Regulation 29(1) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that a Meeting of the Board of Directors of the Company will be held on Friday, 26th June, 2020 to inter-alia, consider and approve the Audited Financial Results for the Quarter and Year ended 31st March, 2020.

For Aries Agro Limited

Qaiser P. Ansar Company Secretary 8 Compliance Officer

Place: Mumbai Date: 18th June, 2020

प्रिमीयर कॅपिटल सर्विसेस लिमिटेड

CIN: L65920MH1983PLC030629

नोंदणीकृत कार्यालय : ४, भिमा वैतरना कॉम्प्लेक्स, सर पोचखानवाला रोड, वरळी, मुंबई -४०००३०.द्र.:(०७३१)४२४१९१४/२४९९९१०, फॅक्स:(०७३१)४२४१९९९ ई-मेल: premiercapservices@gmail.com, वेबसाईट: www.premiercapitalservices.ir सूचना

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्यूलेशन्स २०१५ च्या नियम २९ व ४७ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३१ मार्च, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता कंपनीचे लेखापरिक्षात वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे याकरित सोमवार, २९ जून, २०२० रोजी प्रिमीयर कॅपिटल सर्विसेस लिमिटेडच्या (कंपनी)संचालक मंडळाची सभा होणार आहे.

सदर सूचना कंपनीच्या www.premiercapitalservices.in वेबसाईटवर आणि कंपनीचे शेअर्स जेथे सूचिबध्द आहेत त्या बीएसई लिमिटेडच्या (www.bseindia.com) वेबसाईटवर उपलब्ध

> प्रिमीयर कॅपिटल सर्विसेस लिमिटेडकरिता प्रांजली दूबे

स्थळ : इंदौर दिनांक: १८.०२.२०२०

(कपनी सचिव) एम क्र. ए५२१७९

इन्टेल्लिव्हेट कॅपिटल व्हेन्चर्स लिमिटेड

सीआयएन:एल२७२००एमएच१९८२पीएलसी०२८७१५ नोंदणीकृत कार्यालय: १९०४, ए विंग, नमन मिडटाऊन, १९वा मजला, सेनापती बापट मार्ग प्रभादेवी, मुंबई-४०००१३. कार्यालय:(०२२)२४३९१९८०, फॅक्स:(०२२)२४०३१६९१

सूचना

नेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम २९ व ४७ नुसार येथ सूचना देण्यात येत आहे की, ३१ मार्च, २०२० रोजी संपर्केट्या तिमाही व वर्षाकरिता कंपनीचे लेखापरिक्षित वित्तीय नेष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात बुधवार, २४ जून, २०२० रोजी . कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे.

सदर सचना कंपनीचे शेअर्स जेथे सचिबध्द आहेत त्या बीएसई लिमिटेडच्या (www.bseindia.com) वेबसाईटव आणि केंपनीच्या www.intellivatecapitalventures.in वेबसाईटवर उपलब्ध आहे.

इन्टेल्लिव्हेट कॅपिटल व्हेन्चर्स लिमिटेडकरित

कंपनी सचिव व सक्षम अधिकारी

इन्टेल्लिन्हेट कॅपिटल ॲडव्हायजर्स लिमिटेड सीआयएन:एल६७१९०एमएच२०११पीएलसी२१४३१८

नोंदणीकृत कार्यालय: ११०४, ए विंग, नमन मिडटाऊन, ११वा मजला, सेनापती बापट मार्ग, प्रभादेवी, मंबई-४०००१३, कार्यालय:(०२२)२४३९१९८०, फॅक्स:(०२२)२४०३१६९१ ई-मेल:secretarial@intellivatecapital.com, वेबसाईट:www.intellivatecapitaladvisors.in

सूचना

. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम २९ व ४७ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३१ मार्च, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता कंपनीचे लेखापरिक्षित वित्तीय ष्किर्ष विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात बुधवार, २४ जून, २०२० रोर्ज कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे.

पदर सचना कंपनीचे शेअर्स जेथे सचिब्रध्द आहेत त्या बीएसई लिमिटेडच्या www.hseindia.com वेबसाईटव आणि कंपनीच्या www.intellivatecapitaladvisors.in वेबसाईटवर उपलब्ध आहे इन्टेक्लिस्ट्रेट कॅपिटल ॲडस्ट्रायजर्स लिमिटेडकरित

लिना मोदी व्यवस्थापकीय संचालिक डीआयएन:००७९६३८२

नवी मुंबई महानगरपालिका

<u>अभियांत्रिकी विभाग</u>

निविदा स्चना क्र. नम्मपा/का.अ.(घणसोली)/30/2020-2021 अंदाजपत्रकिय अ.

क्र .	कामाचे नांव	रक्कम (रू.)
	घणसोली विभागातील सेक्टर - 9 मधील	3,98,913/-
1	नमुंमपा शौचालयासमोरील मुख्य रस्त्याची	
	दुरूस्ती करणे.	
	घणसोली विभागातील सेक्टर - 1 मधील	3,98,241/-
2	नमुंमपा शौचालयासमोरील पामबीच रस्त्यांची	
	दुरूस्ती करणे.	
		0))

फेरनिविदेबाबतची विस्तृत माहिती नवी मुंबई महानगरपालिकेचे संकेतस्थळ <u>www.nmmcgov.com</u> व www.nmmc.maharashtra. यावर दि.19/06/2020 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. संबंधित निविदाकारांनी याची नोंद घ्यावी.

कार्यकारी अभियंता (घणसोली) जाक्र-नम्मपा/जसं/जाहिरात/1851/2020 नवी मुंबई महानगरपालिका

सुप्रीमेक्स शाईन स्टील्स लिमिटेड

CIN: L28122MH2011PLC214373 नोंदणीकृत कार्यालय : १९०४, ए विंग, नमन मिडटाऊन, १९वा मजला, सेनापती बापट मार्ग, प्रभादेवी, मुंबई-४०००१३. कार्यालयः(०२२)२४३९१९८०, फॅक्सः(०२२)२४०३१६९१ ई-मेल: secretarial@intellivatecapital.com, वेबसाईट: www.supremexshinesteels.in

सूचना सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम २९ व ४७ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३१ मार्च, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता कंपनींचे लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता कंपनीच्या नोंदणीकृत

कार्यालयात बुधवार, २४ जून, २०२० रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे. सदर सूचना कंप्रनीच्या www.supremexshinesteels.in वेबसाईटवर आणि कंप्रनीचे शेअर्स जेथे सूचिबध्दे आहेत त्या बीएसई लिमिटेंडच्या (www.bseindia.com) वेबसाईटवर उपलब्ध आहेत. सुप्रीमेक्स शाईन स्टील्स लिमिटेडकरित

लिना मोदी व्यवस्थापकीय संचालिव

डीआयएन : ००७९६३८२

जाहीर नोटीस

मी, श्री. कैलास नविनचंद पासड, वय

४८ वर्षे, राहणार - ३०३/६, सावंत पार्क, कैलास नगरजवळ, अंबरनाथ (पूर्व) जि. ठाणे, मी श्री. कैलास नविनचंद पासड अ.शि.वा.द क्र. ३९फ२३३ च्या प्राधिकारपत्र धारक जाहि निवेदन करीत आहे की, मी अ.शि.वा.द.क्र ३९फ२३३ च्या प्राधिकारपत्रातून निवृत्तीचा निर्णय घेतला असून दुकानाचे प्राधिकारपत्र दकानातील अन्य भागीदार श्री. महेश शामलाल गृप्ता यांच्या नावे करण्याकरीता उपनियंत्रक शिधावाटप फ परिमंडळ ठाणे यांच्याकडे अर्ज सादर केलेला आहे. यांस कोणाची हरकत असल्यास सदर सुचना प्रसिद्ध झाल्याच्य १५ दिवसाच्या आत उपनियंत्रक शिधावाटप फ परिमंडळ, ठाणे (प.) इमेल dcrfregion@ gmail.com & dycor.freg-mh@gov.ir यांच्याकडे त्यांचे हरकतीबाबत लेखी कळवावे अन्यथा त्यानंतर कुणाचीही हरकत नाही असे समजण्यात येईल याची कृपया संबंधितांनी या सुचनेद्वारे नोंद घ्यावी.

सही/ श्री. कैलास नविनचंद पासड अ.शि.वा.दु.क्र. ३९फ२३३

जाहीर सूचना

येथे सचना देण्यात येत आहे की. माझे अशील श्री. धनराज अन्नाजी चौधरी हे सदिनका क्र ११, सूरज को-ऑप. हौ. सो.लि. . जी रोड, डोंबिवली (प), कल्याण, जि ठाणे - ४२१२०२ चे मालक असन कळविले आहे की**, मे. राकेश बिल्डर्स** आणि श्री. सुर्यकांत डी. गद्रे यांच्या दरम्यान झालेला विक्री करारनामाची मालिका तसेच श्री. सुर्यकांत डी. गद्रे आणि श्री. जगदीश ए. गोडांबे यांच्य दरम्यान झालेला विक्री करारनामा हरवला गहाळ झालेला आहे व सापडलेले नाही, तदस विष्णूनगर पोलीस ठाणे, डोंबिवली येथे क्र.४३३ दि. ०७.०६.२०२० अंतर्गत तक्रार नोंद करण्यात

माझे अशिलांनी सर्व व्यक्तींना विनंती केली आहे की सापडल्यास सदर दस्तावेज परत आणून द्या वेत किंवा काही दावा / आक्षेप असल्यास त्यांनी दस्तावेज व इतर पुराव्यांच्या प्रतिंसह सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १५ दिवसांत खालील स्वाक्षरीकर्ताकडे कळवावे. जर विहीत कालावधीत कोणताही दावा / आक्षेप प्राप्त न झाल्यास ते रद्द समजले जाईल

गजानन एस. घाटे वकील, उच्च न्यायालय ए-१०४ , सौरभ पैलेस कोहौसोलि., जी.गुप्ते रोड, डोंबिवली (प)- ४२१२०२

ठिकाण : डोंबिवली दिनांक : १८.०६.२०२०

PUBLIC NOTICE

otice is nereby given to the public at Tiargi at my client **MR. JITENDRA CHIMANLA**I SHAH, S/O. Late Mrs. SHANTABEN CHIMANLAL SHAH, an Indian inhabitant of Mumbai is absolutely seized and ssessed of and a member in respect Flat No. D/61/A, Vyomesh Building, S.V.F Road, Borivli - (West), Mumbai - 400 09: hereinafter referred to as the said fla gether with five fully paid u each. Mrs. SHANTABEN CHIMANLA SHAH expired on 10.05.2019 by making ination during her lifetme with society favour of my client i.e. MR. JITENDR the favour of my client i.e. MR. JITENDR CHIMANLAL SHAH as he being the on HANTABEN CHIMANLAL SHAH. MR JITENDRA CHIMANLAL SHAH wants ell the flat to any third party as he think fit.

That if any person/s or public has ar objection/ claims or objections demand upo against or in respect thereof, inheritance therwise howsoever are required to make the same known to me in writing with locumentary evidence at my addres entioned below within 14 days from th publication thereof, falling which it shall I onsidered that there exists no such claim emand in respect of the said premises/ fla and the claims or demand if any of such person's shall be treated as waived and abandoned and title of the said flat shall b resumed as the clear marketable and fr from encumbrances and the present lega heir shall be at liberty and be authorized to sale or dispose off the said flat to any third

Date : 19.06.2020 Mandar V. Koperkar Place: Mumbai Advocate High Court A/001, Gr. Floor, Prasham CHS Ltd., Kastur Park Rd., Ram Mandir Rd. Extn, Borivali (W), Mumbai-92



ॲक्सॉन व्हेन्चर्स लिमिटेड

सी आयएन:एल६५९९९एमएच१९८२पीएलसी०२७९४५ नोंदणीकृत कार्यालय: ई-१०९, क्रिस्टल प्लाझा, न्यु लिंक रोड, इन्फिनीटी मॉल समोर, अंधेरी (प.) मुंबई-४०००५३. दर.क्र.:९१५२०९६१४३, ई-मेल:axoninfotechltd@gmail.com, वेबसाईट:www.axoninfotech.in

सेक्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्यलेशन २०१५ च्या नियम ४७ सहवाचिता २९(१)(अ) नुसा येथे सूचना देण्यात येत आहे की, ३१ मार्च,२०२० रोज संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता लेखापरिक्षाित वित्तीय निष्कर्ष व ईतर व्यवसाय विचारात घेणे व मान्यता देणे पाकरिता गुरुवार, २५ जून,२०२० रोजी द.२.००वा . हेपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे सदर सूचना कंपनीच्या www.axoninfotech.ir वेबसाईटवर आणि कंपनीचे समभाग जेथे सचिबध आहेत त्या स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लेमिटेडच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब

> ॲक्सॉन व्हेन्चर्स लिमिटेडकरित सही/ गिरराज किशोर अग्रवाल

> > डीआयएन:००२९०९५

जाहीर सूचना

आहेत

ठिकाण: मुंबई

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येते की, माझे अशिल **श्रीमती अनामिका** भागव उर्फ अनामिका शर्मा हे सदनिका क्र. 00२, विंग १७/बी, एस्के जीजे को-ऑप. हौसिंग सोसायटी लि. , साईबाबा नगर, बोरिवली (प,), मुंबई ४०००९२(सदर फ्लॅट) या जागेसंदर्भातील त्यांचे मालकीत्व अधिकार विक्री व हस्तांतर करू इच्छित आहेत.

असे की, माझे अशिलांकडून उपरोक्त फ्लॅट संदर्भातील मुळ अधिकार दस्तावेज अर्थात (१) द बिल्डर्स आणि श्री. मनुभाई पी. मिस्त्री यांच्या दरम्यान झालेला दिनांक ०७.१२.१९८५ रोजीचा मुळ विक्री

(२) श्री. मनुभाई पी. मिस्त्री आणि श्रीमती लिलावतीबेन पी. सागर व प्रतापराय आनंदजी सागर यांच्या दरम्यान झालेला दिनांक ३१.०३.१९८७ रोजीचा मुळ विक्री करारनामा

त्यांच्या ताब्यातून हरवला आहे आणि याबाबत त्यांनी बोरिवली पोलीस ठाणे येथे दिनांक १७.०६.२०२० रोजी संद्र्भ क्र.१४३३ दि. १७.०६.२०२० अंतर्गत

नोंद केली आहे कोणा व्यक्तीस सदर उपरोक्त फ्लॅट मालमत्ता किंवा भागावर विक्री, अदलाबदल, वारसाहक्क, कायदेशीर हक्क, जप्ती, लिस वेन्डन्स, तारण, भागीदारी, अधिभार, बक्षीस किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही अधिकार, हक्क, दावा किंवा आक्षेप असल्यास त्यांनी सर्व पृष्ठचर्थ सत्य दस्तावेज व आवश्यक पराव्यांसह लेखी स्वरुपात सदर सचना प्रकाशनापासन १५ (पंधरा) दिवसांच्या आत खोलील स्वाक्षारीकर्ता **हेतल आर. चोथानी**-वकील, उच्च न्यायालय, दी लिगल सोल्युशन्झ+, ए-१०४, अंबिका दर्शन सी.पी.रोड, कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१ यांच्याकडे कळवावे अन्यथ असे दावे किंवा आक्षेप असल्यास ते सोडन दिले आहेत असे समजण्यात येईल आणि आमच्या अशिलांवर बंधनकारक असणार नाहीत आणि सर्व अधिभारापासन मक्त व स्पष्ट बाजारभाव असलेल्या सदर अनसचीत मालमत्तेच्या अधिकाराच्या आधारावर त्र्यवहार सुरू करतील

> दी लिगल सोल्युशन्झ+करिता सही/-हेतल आर. चोथानी

भागीदार/(वकील उच्च न्यायालय) दिनांक: १८.०६.२०२० ठिकाण : मंबई

orbit exports ltd.

वेबसाईट:investors@orbitexports.com, ई-मेल:www.orbitexports.com सीआयएन:एल४०३००एमएच१९८३पीएलसी०३०८७२

सूचना

विषय: गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी (आयईपीएफ) प्राधिकरणाकडे कंपनीचे

कंपनी कायदा २०९३ (कायदा) सहवाचीता गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी प्राधिकरण लेखा, लेखापरिक्षण, हस्तांतरण व परतावा) अधिनियम, २०१६, सुधारितप्रमाणे (नियम) तरतुदीनुसार सूचना प्रकाशित करण्यात येत आहे. नियमात नमूद प्रक्रिया व कायदानूसार वित्तिय वर्ष २०९२–१३ करिता अंतीम लाभांश जे मागील

७ सलग वर्षे किंवा अधिक कालावधीकरिता भागधारकांनी दावा केलेले नाही किंवा देण्यात आलेले नाही यासंदर्भातील सर्व समभाग कंपनीद्वारे गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी (आयईपीएफ) प्राधिकरणाकडे हस्तांतरीत केले जातील.

कोविड-१९ महामारीमुळे उद्भवलेल्या स्थिती लक्षात घेता आणि जेव्हा शक्य होईल तेव्हा कंपनीकडून आयईपीएफ प्राधिकरणाकडे ज्या संबंधित भागधारकांचे शेअर्स हस्तांतरीत होण्यास पात्र आहेत त्या सर्वांना कंपनीने त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर योग्य कारवाई करण्यासाठी देण्यात

न आलेल्या / दावा न केलेल्या लाभांशाबाबत वैयक्तिक पत्र व्यवहार केलेला आहे. दरम्यान, कंपनीने आयईपीएफ प्राधिकरणाकडे हस्तांतरणासाठी देय असलेले शेअर्सबाबत संबंधित भागधारकांचे संपूर्ण तपशील त्यांच्या www.orbitexports.com वेबसाईटवर अपलोड केले आहेत. भागधारकांना विनंती आहे की, त्यांनी आयईपीएफ प्राधिकरणांकडे हस्तांतरीत होण्यास पात्र शेअर्स व दावा न केलेले लाभांशाचे तपशील वेबसाईटवर पडताळून घ्यावेत. भागधारकांना विनंती आहे की, नियमात विहित प्रक्रियेचे पालन केल्यानंतर अशा शेअर्सवरील सर्व लाभांसह आयईपीएफ प्राधिकरणाकडे हस्तांतरीत केलेले दावा न केलेले लाभांश व

संबंधित शेअर्स यावर आयईपीएफ प्राधिकरणाकडून पुन्हा दावा सांगता येईल. ज्या संबंधित भागधारकांचे शेअर्स आयर्डपीएफ प्राधिकरणाकडे हस्तांतरीत करण्यास पात्र आहेत आणि वास्तविक स्वरूपात ज्यांची भागधारणा आहे अशा भागधारकांनी कपया नोंद घ्यावी की. नियमानुसार आयईपीएफ प्राधिकरणाकडे डिमॅट स्वरुपात शेअर हस्तांतरण उद्देशाकरिता त्यांच्याद्वारे धारण मूळ भागप्रमाणपत्राऐवजी दुय्यम भागप्रमाणपत्र कंपनीद्वारे वितरित केले जाईल आणि अशा वितरणानंतर त्यांच्या नावे नोंद असलेले मूळ भाग प्रमाणपत्र साहजिकच रद्द केले जातील आणि यापुढे ते व्यवहार योग्य नसतील. भागधारकानी पुढे नोंद घ्यावी की, कंपनीच्या वेबसाईटवर कंपनीद्वारे अपलोड केलेले तपशिल हे नियमानुसार आयईपीएफ प्राधिकरणाकडे शेअर्स हस्तांतरणाच्या उद्देशाकरिता कंपनीद्वारे नवीन भागप्रमाणपत्र वितरणासंदर्भात योग्य सचना म्हणन

जर कंपनीला ३१ ऑगस्ट, २०२० रोजी पर्यंत संबंधीत भागधारकांकडून कोणताही पत्रव्यवहार प्राप्त न झाल्यास नियमात दिलेल्या आवश्यकतेनसार कंपनीदारे नियमात विहित प्रक्रियेनसार कॉर्पोरेट कारवाईमार्फत आयईपीएफ प्राधिकरणाकडे शेअर्सचे हस्तांतरण व डिमॅट प्रक्रिया कंपनीटा केली जार्डल

जर संबंधीत भागधारकास या प्रकरणात व नियमाबाबत काही प्रश्न असल्यास त्यांनी कृपया संपर्क कंपनी निबंधक व भागहस्तांतरण प्रतिनिधी मे. लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, श्रीमती नयना वाकले, युनिट: ऑर्बिट एक्स्पोर्टस् लिमिटेड, सी-१०१, २४७ पार्क, लाल बहादुर शास्त्री मार्ग, विक्रोळी (प.), मुंबई-४०००८३, दूर.:०२२-४९१८६२७०, ई-मेल: iepf.shares@linkintime.co.in

ऑर्बिट एक्स्पोर्टस् लिमिटेडकरिता सही/-

ठिकाणः मुंबई नेहा देवपूरा दिनांकः १८ जून, २०२० कंपनी सचिव

नोंद. कार्या.: १२२, मिस्त्री भवन, २रा मजला, दिनशॉ वाच्छा रोड, चर्चगेट, मुंबई-४०००२०;